PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. Mrs. Ushs Sherigar and Mr Malhesh Sherigar have purchased Flat no. 102, m to Hr Noor, area admonstrated National Conference of the Conference of

onjection/claims/details of dispute ication. Failing which it shall be proroperty.

Sd/-Dr. Suryakant Sambhu Bhosale (Advocate) Office Address:- 301, 3rd Floor, Matoshree Bldj Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin - 400 602.

केनरा बैंक Canara Bank

n Branch, Regional taja Ram Mohan Rai

POSSESSION NOTICE

ule 8 (I)] (For Immovable Propert d being the Authorised Officer and under the Securitisation an increment of Security Interest / urgamu tranch appointed under the Securitsation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest AC, 2002 (hereinate in Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Rules, 2002, the serial referred as the ACT) and in sexercise of Powers conferred under Section 13.1(2) read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a derain notice dated 28/12/2021 calling upon the Boroversi Causantion Mergage Ministructure (Asset 28/12/2021). Which is a serial power of the Company of the Co

the Year 2023.

The Borrowers Quarantors! Mortgagor in perficular and the public in gene hereby cautioned not to deal with the property and any dealings with property with the subject to the charge of the Canara Bank for an amount Rs. 4,10,38,359! (Rupees Four Crore Ten Lakh Thirty Eight Thous Three Hundred Fifty Nine Only) and further interest is expenses thereon. The Borrowers' attention is invited to Provisions of Sub section (8) of section of Act, in respect of time available redeem the secured action.

of Act, in respect of time a vailable redeem the secured asset.

Description of Immovable property
All that part and parcel of Gala No. 155, 1st Floor, Building No. 6, Udit Mindustries Premises CHS Ltd., "Sariay Building," Mittal Industrials State Andheri Kurla Road, CTS No.1637, Village Marol, Andheri East, Mum
d00599 admessuring about 422 Sq. Yards equivalent to 7437 Sq. N
Property in the name of Mortgagor. M/s. Vibhvanya Mercantille India Pvl. I bounded by:

For Canara Bank Sd/-Authorized Officer

EKC EVEREST KANTO CYLINDER LIMITED

CIN: L29200MH1978PLC020434

Regd. Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Murmbai 40021;
Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354;

NOTICE OF 44" ANNUAL GENERAL MERION SOURCE. IT WOUSE TO WAVE VERSION CONTINUED TO A 14" ANNUAL GENERAL MERION AND EXPORTINE INFORMATION.
Notice is hereby given that the 44" Annual General Meeting (AGM) of the Members of Verenest Kanto Cinider Limited (the Company) will be lead for fridge, September 22, 2023 at 400 p.m. IST, Through Video Conference (VC) Other Audio-Visical Means (DAWI) of transact the Ordinary as well as Special Business, as set out in the Notice of the 44" AGM.
Notice of the 44" AGM.

22, 2023 at 4:00 p.m. IST, through Video Conference (VC)/Other Audio-Visital Means (OAM) to transact the Ordinary as well as Special Business, as set out the Notice of the 44" AGM. In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with the other relevant circulars on the subject, including General Circular No. 10/2022 and additional control of the Circular No. 10/2022 and Control of Section 10 (1997) and 10

The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 19, 2023

te e-Voting Up to 5.00 p.m. (IST) on Thursday, September 21, 2023

End of remote e-Voiling | Up not 5.00 p.m. (IST) on Thrusday, September 21, 2023.

The remote e-voiling will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voiling module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose rame is recorded in the register of Members or in the register of Lemidical owners maintained by the depositions as on the cut-off date, i.e., Firtday, September 15, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voiling or for protropiation at the 474 AGM off the september 22,2023. Members who have east their vote on Resolution(s) by remote e-Voiling prior to the 447 AGM with be eighber to principate at the AGM microp MCOVMM to state into the entitled to cast their vote on such resolution (s) again. Members are requested to not the following contact details for addressing brincies (included, United A Wing, 25° Floor, Marathon of Intellect, Martine and Martine an

A Wing. 25° Floor, Marsthon Enturex, Mafatial Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Pael (Ess.), Mumba 4, 400013.

Emait helpidisk exoling@ccislindia.com or Toll free no: 1800.22 55.33.

Manner foregisteria / undating mental addresses is as below:

• Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register/update their e-mail address. By submitting Form ISR-1 (available on the website of the company wave-verestizanto.com / july filled and signed along with regulate documents to Link Intime India Private Limited at mt.helpdess/Ceilmintime.co.in. A Members holding shares in demantication mode, who have not registered / updated their e-mail address say to the second of the second of the company wave-verestizanto.com / who they maintained modes with their respective Depositry Participarity, where they mariant her demail accounts.

The Board has appointed Mr. Asshish K. Shatt, "Fractioning Company Secretaries, and the respective Opening Adm Shall her decidered within two working days of conclusion of the 44° AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report. shall be belied on the Company's website, website of CDS. Land communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

2 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will email acclosed from Saturday, September 16, 2023 or Holds, September 22, 2023 (bond days inclusive). Members may note that the Board, at its meeting held on May 28, 2023, his recommended a film dividend, once approved by the Members as the ensuing AGM. All be paid on or after September 27, 2023 and of 105, If any electrinically through various of linkers and the second of Directors. Servest Kanto Vinited Herbids and contributed Limited.

For expective of the Part of the Action of the Nation of the Part of the Stock Servest Kanto Vinited Herbids.

By Order of the Board of Directors Everest Kanto Cylinder Limited

SQ-Vishal Totla Company Secretary & Compliance Officer

LADDERUP WEALTH MANAGEMENT PRIVATE LIMITED Ladderup

CIN: U74140MH2008PTC177491 Regd. Off: A-102, Hallmark Business Plaza, Sant Dy Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mu

Ladderup Wealth Management Private Limited (WMPL) is registered as Irvestment Advisor under Securities and Exchange Board (Irvestment Advisor under Securities and Exchange Board (Irvestment Advisors), Regulations 2013, bearing SEBI Registration ut (Irvestment Advisors), Regulations 2013, and in SEBI Registration ut (Irvestment Advisors), Regulations 2013; in view of the same, any aggreed party may make any representation the surrender before company and/or SEBI (www.scores.gov.in) with from the date of this notice.

SEBI Registration No.: INA000015835

Category of Intermediary with SEBI: Investment Advise

MADHYA PRADESH TOURISM **BOARD (MPTB)**

CIN: UTS302MP2017NPL043078
6th Floor, Lily Trade Wing, Jahangirabad, Bhopa
Tel.: (0755) 278060, www.lourism.mp.gov.in
NIT No.: 5519/PUB/MPTB/2023
SYSTEM No. 2023_MPTB_303541
1st Sept

1st Septem

"EOI for Empanelment of State Level Agencies for Marketing Campaign, Creative and Printing Services"
MPTB invites offers for "EOI for Empanelment of State Level

Agencies for Marketing Campaign, Creative and Printing Services". Terms and Conditions can be downloaded from Services: I erms and Conditions can be downloaded from website www.tourism.np.gov.in and https://www.mptenders.gov.in. For any other information, Contact +91-9407057416 or E-mail at cs.mptb@mp.gov.in Last date for online submission of EOI is £50.9.2023, 15:00 brs.
M.P. Madhyam/111753/2023 MANAGING DIRECTOR

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001 FOR DEEMED CONVEYANCE OF Chairman/Secretary, Application No. 26/2023

Chairman/Secretary,
New Green Lawns CHS Ltd,
Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road,
TPS III, Mahim, Mumbai-400 016

PS III, stramm, strams PS III, strams, strams Sama Dhanu
122/B, Sai Ashram, Pali Naka, Bandra
ii) a) Smt. Chandra Dattaram Foman
b) Mrs. Shobha P. Gavaskar
c) Ms. Simi D. Foman
d) Mr. Sunil D. Foman
the loval heirs of the deceased

d) Mr. Sunil D.Foman
the legal heirs of the deceased
Shri Dattaram Devehand Foman
122/C, Sai Kuiri, Fali Nask, Bandra (west), Mumbai-400 050
2. M/s. Rizvi Estates and Hotels Pvt, Ltd.
Bandra, Mumbai +400 050
Bandra, Mumbai +400 050
C, Chairman/Secretary
Green Lawns CHS Ltd.
Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III,
Mahim, Mumbai-400 016
Mahim, Mumbai-400 016
All Mandra Market Mark

Mahim, Mumbai-400 016

All the concerned persons take notice that New Green Lawns CHS
Ltd. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS 111, Mahim,
Mumbai-400 016. has applied to this office on Dated 17.07.2023 for
clearation of Unilateral Decemed Conveyance (The Maharashtra
Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale,
Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.
Hearing of the said application was kept on 29.08.2023. For said
hearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles of
natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt.14.09.2023 at
3.00 p.m. To hear Opponent parties as a last chance, Failure to ream
presently non applicant will result in ex-partec hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Place of land situated at CS No.850, Final Plot No. 643 & 645, TPS III

Mahim Division, Mumbai-400 016 admeasuring about 849.67 meters of
thereabouts together with the building standing/constructed requested o
conveyance by the Applicant Society

conveyance by use Appinean society.

Those who have interest in said property may submit their writing with evidence within 15 days from the date of publication on notice or upto next date of hearing and may remain present for hearing office mentioned above. Failure to submit any say shall be presume nobody has any objection and further action will be taken.

No.DDR1/MUM/Notice/1623/2023 Date: 30/08/2023

tice/1623/2023 (Nitin Kale)

Competent Authority and
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001 FOR DEEMED CONVEYANCE OF Application No. 25/2023

Chairman/Secretary, Applica Green Lawns CHS Ltd, Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai-400 016

178 III, Mahim, Mumbai-400 016Appine Versus

1. (Mr. Sitaram Sama Dhanu ka, Bandra (west), Mumbai-400 050 (ii) a) Sunt. Chandra Dattaram Foman b) Mrs. Shobha P. Gavaskar e) Mrs. Simil D. Foman d) Mrs. Sunt Mrs. Sun

Rizvi House, 1"Floor, Hill Road Bandra, Mumbai -400 050 3. Chairman/ Secretary

Chairman/ Secretary
New Green Lawns CHS Ltd.
Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III,
Mahim, Mumbai-400 016Opp

Mahim, Mumbai-400 016

All the concerned persons take notice that Green Lawns CHS Ltd.

Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS 111, Mahim,
Mumbai-400 016, has applied to this office on Dated 17.07.2023 for
doclaration of Unilateral Decemded Conveyance (The Maharisto Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale,
Manaagement and Transfer Act, 1930) of the properties mentioned below.

Hearing of the said application was kept on 29.08.2023, For said
hearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles of
natural Justice hearing of above mentioned case is fixed on dit.14.09.2023 at 3,
3.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remain
present by non applicant will result in ex-partie hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY Place of land situated at CS No. 850, Final Plot No. 643 & 645, TPS I Mahim Division, Mumbai 400 016 admeasuring about 1536.63 meter or thereabout stogether with the building standing/constructed requests of conveyance by the Applicant Society

(Nitin Kale)

(NHIR NABE)

Competent Authority and
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai (1) City

Place: Mumbai
Date: August 31, 2023

OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Board of India (Sept.), for transact the dusiness as set out in the Notice of 42nd AGM of the Company.

Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/ Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in demanterialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. The Company has engaged services of Bigshare Services Private Limited (" Bigshare") for providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 42nd AGM. Additionally, the Company through Bigshare Services Private Limited, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting for the members including those who are holding shares in physical form or those who have not registered their email addresses with the Company; and (iii) attending the AGM which will be emailed in due course. The members are requested to carefully read all the Notes et out in the Notice of the AGM which will be emailed in due course. The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 42nd AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM. The Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will also be made available on the Company's website at www.cosatalorp.co.in, and website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com For Coastal Corporation Limited ww.nseindia.com

THOTTOLI VALSARAJ

Managing Director

DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

BOTHON CHARACTER CONTROL TO THE STATE OF THE

NOTICE OF THE 20° ANNUAL GENERAL WEETING, CLOSURE OF REGISTER OF HEAD TOTAL OF THE VIEW AND A STOTICE IS SEED'S TOTAL OF THE VIEW IN THE V

42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulat egister of Members and the Share Transfer Books of the Company will ren day, 19th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inc

oxioning snares entier in physical form or dematerialized form, as on the cul-8, 2023 may cast their vote electronically. Voting through electronic mean seyond 5:00 P.M. IST on September 24, 2023 and e-voting module shall be

k person who becomes member of the Company after the dispatch of the Notice and holdi harse as on the cut-off date may follow the procedure of obtaining User ID and password-provided in the Notice. ided in the Notice, as not quiet of the Notice, as not quiet of the Frequent's stions (FAOs) and e-voting user manual, available at the Downloads 950 oct. "Index of the Notice of the

By Order of the Board of Director For DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITE

Date: 31.08.2023 Place: Ahmedabad Managing Director DIN: 07618878

Œ

PUBLIC NOTICE - 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY SCHEDULED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

y given that the 36th Annual Genera joon Global Services Limited (the Co ber 28, 2023 at 11:00 am (IST) throu Visual Means (OAVM) in complian Cy Other Audio Visual Means (OAMI) in compliance with the visions of Companies Act, 2013 and the rules made thereunde neared Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May Co. 20, 2020, April 13, 2020 and May Co. 2020, April 13, 2020 and May Co. 2020, and Co. Circulars and Circular dated May 12, 2020, January 15, 2021 6, 2023 issued by the Securities and Exchange Board of Indial SEC areas and the business section in the Notice convening the AGM. — this AGM and Annual Report for the financial year 2022-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM and Annual Report for the financial year 1002-2023 with 1th AGM annual Year 1002-2

with some state of the state of Physical Shireinolders - please provide necessary details like Folio No., of shareholder, sonamed copy of the share certificate (front and back), PAN tilested scanned copy of PAN card), ADHAR (self-attested scanned copy Demail Shareholders - please register/pudate your enail of a mobile no power power of the properties of the properties of the properties of the power power

Puspraj R. Pandey Company Secretary & Compliance Officer

Date : 31.08.2023

United 17 (Ground Floor, Jay Bharat Soeley Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumitai-100052, Maharashira ON.L.5200MH973PL.0017072 (0) +91(26)(330946 F-mile relace/Soundarianjaness.com.

NOTICE CE. 2017 Conart Engineers Limited ™

Website: www.conartengineers.com

NOTICE OF BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given pursuant this Section 91 of the Comparies Act, 2013 ("the Act") resembly given pursuant this Section 91 of the Comparies Act, 2014 and with graphen and the SEBM [seek [Management and Administration [Rules, 2014 and seek [Management and Sections and Disclosure Requirements] Regulation 42 of the SEBM [seek [Management and Sections and the State Instantier Robies of the Company we are an an active state of the Section 32 of the Section 33 of the Section 32 urther, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2012 dead with nel 20 of the Companies (Management & Administration) Fulles, 2014 (Septidistration) Fulles, 2014 (Septidistration) Fulles, 2014 (1) and Sectional Safardard 20 on General Meeting, the Company per pleased to provide 1013 and Sectional Safardard 20 on General Meeting, the Company per pleased to provide 1013 and Sectional Safardard 20 on General Meeting, through every pleased to provide 1013 and Sectional Section Sect

the Members are informed that:

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Tuesday
19° September, 2023.

The e-virting Self accordinate from Saturday, 23" September, 2023 at 09.00 a.m.
(IST) to Monday, 25° September, 2023 at 05.00 p.m. (IST).

The voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or Monday, 25° September, 2023.

onday 26" September, 2023.

Impany has aposited Mr. Sanjay Dholakia, Company Secretary in Practic
benship No. 2655) of Mys. Sanjay Dholakia & Associates, as Scrutinizer f
cting the e-voting process in fair and transparent manner.

In the sare requested to carefully read the instructions pertaining to the e-votin

nne whembers are requested to carefully read the instructions pertaining to the e-votinr, provided in the notice of the Annual general Meeting which is also displayed on the wheetise of the company and its RTA. The results of the voting will be declared within 48 hours from the conclusion of the 45 (AGI. The declared results, alongwith the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website under the Investors section. Such results will also be orwarded by the Company to BSE Limited where the securities of the Company are stated (www.bscinifa.com).

For Conart Engineers Limited Kavaljitkaur Dhillon Company Secretary

RUSHIL DECOR LIMITED

Repd Offices, S. No. 125, Natar Ackyanguar Path, Millaga Ibla, Gandiniagar amana Sand, Ta Addo Libb. Eardwagas-82246, Gujupat Ibd. Carperta Office: Pushi House, Near Neelsanth Green Bragative, Orl Smithul Brivans, Beach Sillal, Armedshadi, 350036, Gujurat, India. Phi. - 91-796-1409401 [Fax: - 91-796-140940]. Phi. - 91-796-1409401 [Fax: - 91-796-140940]. Cont. Cont. 1282996L199392 C0195332 RUSHIL

CODIESTRICHING (VCV) TOTIESTA UDICAVISTATE MIRANS (COAVM)

Notice is hereby given that in compliance with General Circular No. 202020

dated May 05, 2020 and 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 Issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read together with other relevant circulars issued by MCA in this regard and Circular No. SEBHHO/CDF/DPO-2P/CIR/023/4 dated January 05, 2023 issued by MCA and Circular No. SEBHHO/CDF/DPO-2P/CIR/023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEB) (collectively reford to as "Circular on in Compliance with all other applicable lines, the 26" Annual General Meeting (*CARV) of the members of RUSHIL DECOR LIMITED will be held at 11.15 A.M. on Monday, 25" day of September, 2023 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of ACM.

Notice of AGM.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Company/Repairs and Transfer Agmatis (RTAI)Depository Participants. Members holding shares in demasterialized mode and whose e-mail address are not registered are requested to register their e-mail addresses with their relevant Depository Participants. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 202-23 will also be available on the Company's website at www.stebil.com. website of NSOL Kapanes is BSE Limited at www.nseindia.com and the AGM Notice will also available on the website of NSOL (agency for providing the Remote e-voting facility) at https://www.nseindia.com and the AGM Notice will also available on the website of NSOL (agency for providing the Remote e-voting facility) at https://www.nseindia.com.and the AGM Notice will also available on the website of NSOL (agency for providing the Remote e-voting facility) at https://www.nseindia.com.ondia.com Notice of AGM

the AGMIs provided in the Notice of AGM.

Pursuant to Provision of Section 91 of the Companies Act 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Saturday, 16° day of September, 2023 to Monday, 25° September, 2023 (both days inclusive) for the purpose of determining the entitlement of final dividend of ₹ 0.50 (fifty paiss) per equity share of ₹ 10.4 each (@5%) as recommended by the Board, for the financial year 2022-230 on the paid up equity share capital of the Company, if declared at the ensuing Annual General Meeting.

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date Friday, 15th day of September, 2023 may cast their vote electronically on the business as set in the notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM (Remote e-voting)

The Remote e-voting shall commence on Thursday, 21* day of September, 2023 (9:00 AM IST) and end on Sunday, 24* day of September, 2023 (5:00 PM IST).

(stow Ami s) and end on sumary, 4 and of september, 2043 (stow) will s). Members will have an opportunity to eath their volde remotify on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses are provided in the Notice to the members.

Members may please note that in terms of aforementioned Circulars, the Company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Reg the Members.

Hasmukh K. Modi Company Secretary



केनरा बैंक Canara Bank 🛆

ne borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in spect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Description of the Immovable Property

EMT of Flat no 701 A7, Wafa Towers CHS Ltd. Sharifa Road, Amrut Nagar Opposite
Amara Hospital, Kausa, Mumbra (E) Thane 400-612, S No 25/1 Village Kausa (adm
536 Sn. Fl.) in the name of Mobid Rais.

COASTAL CORPORATION LIMITED
CIN: L63040AP1981PLC003047
5-1-37/3, Jayaprada Apartments, Nowroji Road, daharanipeta, Visakhapatnam-530002, A.P. India

NOTICE OF FORTY SECOND (42nd) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/

OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)
Members are hereby informed that Forty Second (42nd) Annual
General Meeting ("AGM") of the Shareholders of Coastal
Corporation Limited ("the Company") will be held on Thursday,
28" September, 2023, at 10.00 a.m. (157) through Video
Conflerencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), in
compliance with the applicable provisions of the Companies
Act, 2013 and the Rules made thereunder ("Act") and the
Securities and Exchange Board of India (Listing Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the
applicable circulars on the subject matter issued by the Ministry
of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange
Board of India ("SEBI"), to transact the business as set out in
the Notice of 42nd AGM of the Company.

Place: Visakhapatnam Date: 01-09-2023





भारत ऑक्टोबर महिन्यात पहिल्या 'ग्लोबल इंडिया एआय' परिषदेचे करणार आयोजन

महत्वाची

गुंतवणूक आणि विकासाला

चालना देणारा देश ठरला

आहे. ग्लोबल इंडिया एआय

परिषद, भारताचा एआय

क्षेत्रातील आवाका आणि

नवोन्मेष व्यवस्थेला देखील

चालना देईल. राज्यमंत्री

राजीव चंद्रशेखर यांनी

सांगितले. ही परिषद डीआय

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात

येते कि. **श्रीमती जिगना गिरीश शाह व**

श्री गिरीश जयंतीलाल शाह, हे फ्लॅट नं.

बी/१०२, पहिला मजला, व्रज विहार

को-ऑप. हौसिंग सो. लि., एन. एस. बी.

मार्ग, देवचंद्र नगर, जैन मंदिराजवळ,

भाईंदर प., जि. ठाणे, चे मालक असून

त्यांच्याकडन सदर फ्लॅट संबंधित

बिल्डरपासून ते श्रीमती मणीबेन जे.

लधानी, ह्यांच्यापर्यंत असलेले सर्व मळ

करारनामे. हरवलेले आहेत. तरी सदर

फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल

तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून

१४ दिवसाचे आत आपल्याजवळील

सिद्धिविनायक सी. एच. एस. लि.,

स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे -

४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे,

अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क

पुनित सुनील गारोडिया

(वर्कील, उच्च न्यायालय मुंबई)

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीदारे तमाम जनतेस कळविण्या

येते की, सदनिका क्र. ३४, तिसरा मजला, बिल्डींग

क्र. डी-५, ओमकार श्री गणेश को.ऑप.हौ.सो.लि

परेरा नगर, गांव मौजे जुचंद्र, नायगाव (पूर्व), तालुका

वसई, जिल्हा पालघर ४०१ २०८, ही सदनिक

मिळकत प्रथमत: **श्री. फ्रान्सिस जे. रॉडिंग्स आणि**

श्रीमती. व्हॅलेंटाईन एफ. रॉड्रिग्स यांनी बिर्ल्डर मे. परेरा

ोजीच्या करारनाम्याने विकत घेतली होती जिचा **दस**

नोंदणी क्र. वसई-२-२९३०-२००७ असा आहे

ारंत वरील संयक्त मालकांपैकी **श्री. फ्रान्सिस जे. रॉडिंग्स**

यांचे **दिनांक ०८/०९/२०१२,** रोजी निधन झाले आहे

आणि त्यांच्या मृत्युपश्चात त्यांची **पत्नी श्रीमती. व्हॅलेंटाईन**

एफ . गॅडिंग्स ह्या सदर सदनिकेसंबंधी १०० टक्क्याचे

. इक्कदार झाल्या होत्या व त्याचआधारे त्यांनी सदर

मिळकत ही त्यांची **मलगी श्रीमती, मरीना प्रिन्सली**

बरबोज हीला दिनांक ३१/०३/२०२१ रोजीच्या

बक्षीसपत्रा<u>व्</u>दारे बक्षीस दिली आहे ज्याचा **दस्त नोंदणी**

क्र. वसई-६-२२९२-२०२१ असा आहे व सदरच्या

मोरोबीया यांनी त्यांची मान्यता ही दिली आहे व

त्याचआधारे आता **आमचे अशिल श्रीमती. मरीना**

प्रिन्मली बरबोज ह्या सदर सदनिकेच्या एकमेव मालक

असुन सदर सदिनका ही आजपर्यंत त्यांच्या मालकी

तरी सदर सदिनका मिळकती संबंधी अन्य कोणाचाही

कोणताही विक्री, कळरग, कब्जा, गहाण, दान, बक्षीस

करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्यार्ह

प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यार

त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध

त्त्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणाचार्ह

झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला खालीत

योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड

पत्ता : ए/१०१ . काशी कपा को .ऑ.हौ.सो .लि. . दिपव

मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प

_{हरण्यात} येईल याची नोंद घ्यावी

अर्जुन राज्य आणि कब्जेवहिवाटीत आहे.

बिल्डर्स यांच्याकडुन दिनांक ०९/०३/२००७

दि. ०१/०९/२०२३

ठिकाण : भाईदर

हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

पुराव्यासह **ए/१०४, न्यू**

अपेक्षा

माहिती तंत्रज्ञान मंत्रालय बुद्धीमत्तेवरील (एआय), पहिल्या ग्लोबल परिषदेचे आयोजन करणार स्टार्टअप्स आणि भारतासह जगभरातील गुतवणूकदार परिषदेत सहभागी होतील. परिषदेत या क्षेत्राशी संबंधित व्यापक विषयांचा समावेश असेल. पुढील

(एआय) प्रशिक्षण आणि या परिषदेच्या विद्युत पिढीच्या त्तेचा वापर, भविष्यातील एआय संशोधन पद्धती, एआय संगणकीय प्रणाली. गुंतवणुकीच्या संधी आणि एआय प्रतिभेचे संगोपन या विषयांचा यात समावेश असेल

केंद्रीय विकास आणि उद्योजकता इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

सुकाणू व्यावसायिक. प्राथमिक मॉडेल्स, आरोग्य समितीचे अध्यक्ष आहेत. आणि ही समिती ग्लोबल इंडिया एआय २०२३ ची रूपरेषा वाहनांमधील कृत्रिम बुद्धिम तयार करण्याची जबाबदारी पार पाडेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल अर्थव्यवस्था गटाचे सदस्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींचा यात कौशल्य समावेश आहे.

> परिषदेबद्दल बोलताना राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नमुद केले की, कृत्रिम बुद्धीमतेचे भविष्य आणि त्याचा अनेक क्षेत्रांवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जगातील सर्वो त्कृष्ट आणि प्रतिभावंत व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हा सरकारचा दृष्टीकोन आहे. ग्लोबल इंडिया एआय २०२३ परिषद 38/38 ऑक्टोबरला करण्याचे प्राथमिक पातळीवर नियोजित असून ती कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारतातील आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावंत व्यक्तींना एकत्र आणेल. जागतिक एआय उद्योग, स्टार्टअप्स,

> > PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my client Aruna Subhash Biran is intending to ourchase Flat no.1022, 10th floor /ighnaharta CHS Ltd., Mahadev Palav Marg, Curry Road, Mumbai 400012 from Mr. Nilesh Gangaram Vichare.

Any person/s having any claim on or to the said flat or any part thereof by way of sale ease, lien, charge, inheritance, gift, trust or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with documentary evidence within 15 days from the date of publication hereof, failing which, the transaction/sell will be completed without reference to such claim and the same if any will be considered as

Date: 31.08.2023 Rakesh P Doos Advocate High Court 8, Kondaji Bldg. no.3, V. L

Pednekar Marg, Parel, Mumbai 400012 PUBLIC NOTICE This Public Notice is given for my client i.e. Mr Birendra Kumar Yadav stating that Plot No. C3 adm. 958.12 sq. mtrs. situated at Deewan and

Sons Industrial Estate at Village-Vevoor, Taluka and District-Palghar - 401404 belongs to Mr. Birendra Kumar Yadav on ownership basis through SBI Sale Certificate dated 14/09/2022 registered under Serial No. PLR/197/2022. My client state that he is making this publication ecause he does not possess original ents i.e. i) Deed of Conveyance date 15/10/1987 registered under Serial No. 1092/1987 dated 15/10/1987 at Thane executed by and between Sanjay Singh Ashok Kartarsingh Arora and ii) Sale Deed dated 09/08/1989 registered under Serial No. 2555/1989 executed by and between Shri

Singh and Ors. and Shri. Waryamsingl Warvamsingh Kartarsingh Arora and Shri, Arur Subbanna Halageri. Therefore, any person(s) finding the said documents and/or having any claim, right, title, interest, objection and/or dispute in respect of plot or part hereof then same known in writing to concerned Attorney a address stated hereinbelow within a period of days from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained. Sd/-

Adv Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor, Vestern Express Highway, Opp Oberoi Mall, Goregaon-East, Mumbai - 400063

Mobile No. + (91) 7021588381 Place: Mumbai Date: 01/09 आणि विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रम, स्टार्टअप्ससाठी कार्यक्रमांच्या वेळापत्रकात इंडियाएआय या परिषदेमधील उपस्थिती डिझाइन कार्यक्रम ठरेल अशी आहे.पंतप्रधान प्रतिभेची नरेंढ मोढी यांनी आयोजित करण्यासाठी केलेल्या सेमीकॉन इंडिया परिषदेच्या मागील दोन भागांना मिळालेल्या मोठ्या यशाने, जागतिक सेमीकॉन क्षेत्रात भारताला स्थान मिळवून दिले आहे. शिवाजी नगर, ठाणे- ४००६०४. यामुळे भारत या क्षेत्रातील

इंडिया एआय फ्यूचर स्किल कार्यक्रम. यासारख्या फ्यूचर महत्त्वाच्या उपक्रमांचा सम आणि ावेश असलेल्या गतिमान जागतिक दर्जाच्या एआय भारतीय एआय व्यवस्थेचे प्रदर्शन करण्यासाठी एक समर्पित उत्तम व्यासपीठ ठरेल

्जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

अर्ज दाखल

दावा क्रमांक

३४५४/२०२३

३४५४/२०२३

3848/2023

3844/2023

3844/2023

३४५७/२०२३

३४५७/२०२३

3846/2023

२६९६४५

२६९६४५

२६९६४५

२३८८३२

२३८८३२

२११६५९

दावा रक्कम

शरद सहकारी क्रेडिट सोसायटी लि. ठाणे न्ताः– तळमजला, बालाजी अपार्टमेंट, रतनबाई कंपाऊंड

जाब देणाऱ्याचे नाव

याशंकर बनवारीलाल गुप्ता

अशोककुमार रामलखन मिश्रा

अशफाक बाबालाल मल्ल

२६ विक्रम पिंगल वर्मा

२७ प्रिदिपकमार राजेंद्र पांडे

२९ बाबू भास्कर भालेराव

३० संजय गणपत सोनावणे

३२ श्री. प्रभनाथ रामहित भारती

अनुक्रमांक १ ते ३८

रुपये ११.०७.२०२३ ३४४३/२०२३ ६४१०२ ११.०७.२०२३ 3888/२०२३ ७३३१५ ११.०७.२०२३ 3888/२०२३ ७३३१५ ११.०७.२०२३ 3888/२०२३ इंद्रसेन मेनबहादर सिंग ७३३१५ ११.०७.२०२३ ११६३०० राज ऐकन्ना पोसन्ना 3884/2023 अविनाश धनाजी जाधव ११.०७.२०२३ ११६३०० 3884/2023 ११.०७.२०२३ ग्त्यप्रकाश बशिष्टनारायण दबे 3888/2023 ७७३६२ शकिल नदीप शेख ११.०७.२०२३ 3888/2023 ५३६२ ११.०७.२०२३ 3888/2023 ५३६२ ११.०७.२०२३ ३४४७/२०२३ 68686 ११.०७.२०२३ ३४४७/२०२३ ८१८९८ जयंत शंकर देशमख ११.०७.२०२३ ३४४८/२०२३ २४२७१५ राम धोंडीराम हरसाळे ११.०७.२०२३ ३४४९/२०२३ ६३१४५ इरिश्चंद्र कमलेश्वर पाठक ११.०७.२०२३ ६३१४५ ३४४९/२०२३ ११.०७.२०२३ १८६९८४ श्रीकांत यशवंत टिपणीस ३४५०/२०२३ ११.०७.२०२३ ११.०७.२०२३ १८०२९३ जिंद्र जगन्नाथ पाल ११.०७.२०२३ ३४५१/२०२३ १८०२९३ ११.०७.२०२३ १८८८९१ ११.०७.२०२३ ३४५२/२०२३ १८८८९१ नाजी श्रीरंग खताळ ११.०७.२०२३ ३४५३/२०२३ २५८३६९ २५८३६९ २३ प्रकाश महादेव नारायणकर ११.०७.२०२३ ३४५३/२०२३

३३ श्री. योगेंद्रप्रताप अखंडप्रताप सिंग ११.०७.२०२३ 3846/2023 ३४ श्री. सधीरकमार सरेंद्रप्रताप सिंग ११.०७.२०२३ 3846/2023 ११.०७.२०२३ ३४६०/२०२३ १५०३५६ ११.०७.२०२३ ३४६२/२०२३ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन गठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

११.०७.२०२३

समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १५/०९/२०२३** या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे

. वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २५/०८/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



TAiNWALA

(अजयकुमार भालके) उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.. मंबई.

PIONEER EMBROIDERIES LIMITED

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752

X08 503

Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No.C5-6, Dalia Industrial Estate, Off. New Link Road. ndheri (West). Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD ON 12[™] SEPTEMBER, 2023

This corrigendum is being issued in connection to the Notice of Extra Ordinary General Meeting to be held on 12th September, 2023 dated 18th August, 2023 ("Notice") by Pioneer Embroideries Limited ("Company") The table of Shareholding pattern before and after the Preferential Issue, as mentioned in point no. 4 of item no 1 of Explanatory Statement be replaced by the following table as mentioned below

Sr. No.	Category	Pre-Issue		Post-Issue*	
		No of Shares	% of Capital	No of Shares	% of Capital
A 1.	Promoter holding Promoter Sub- Total	8,738,325 8,738,325	32.39 32.39	10,078,325 10,078,325	32.71 32.71
B. 1.	Non Promoter Holding Institutional Investors Mutual funds Banks, Fls, Insurance Companies NRIs/OCBs FPIs Sub-Total	900 2,500,286 261,414 - 2,762,600	0.00 9.27 0.97 0.00 10.24	900 2,500,286 261,414 2,500,000 5,262,600	0.00 8.11 0.85 8.11 17.07
2.	Others Private corporation Bodies Public and Others Sub-Total Total	1,534,076 13,940,441 15,474,517 26,975,442	5.69 51.68 57.37 100.00	1,534,076 13,940,441 15,474,517 30,815,442	4.98 45.24 50.22 100.00

Note: The Above shareholding pattern has been prepared on the basis of weekly benpose as on 11th August, 2023. Assuming full conversion of warrants into Equity Shares issued through this notice.

This corrigendum should be read in continuation of and in conjunction with the Notice of Extra Ordinary Genera Meeting. The corrigendum to the Notice is also being placed on company's website: www.pelhakoba.com. All other contents of the Notice of Extra Ordinary General Meeting remain unchanged

For Pioneer Embroideries Limited

Ami Thakkar Date: 31st August, 2023 Company Secretary & Compliance Officer

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED कोणात्यादी प्रकारचा दक्क दितसंबंध दिस्सा Corporate Identification No. (CIN): L24100MH1985PLC037387 अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे अर समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीची पदीत

सही/

ॲड. निशिगंधा जयंत परब

Registered Office: "Tainwala House", Road No. 18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-400093 Tel: +91 022 6716 6100 to 199 | E-mail: cs@tainwala.in | Website: www.tainwala.in NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE MEMBERS OF TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED WILL BE HELD ON TUESDAY, SEPTEMBER 26, 2023 AT 2:00 P.M. IST) THROUGH VIDEO-CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS

"OÁVM"), TO TRANSACT THE BUSINESS SET OUT IN THE NOTICE OF THE AGM. he AGM will be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Mea OAVM)", in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and General Circular Nos 20/2020 dated May 5, 2020, and subsequent circulars issued, the lates peing 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars). Since this AGM is being held pursuant to the MCA Circulars through VC/OAVN vithout physical attendance of Members, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM.

Pursuant to SEBI Circular dated January 5, 2023 read with the MCA Circulars, the Notic of the AGM along with the Annual Report for FY 2022-23 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories

The Notice and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website www.tainwala.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Linkintime https://instavote.linkintime.co.in

Members holding share(s) in physical mode whose e-mail address is not registered wit the Company, can register the same by submitting a duly filled in 'E-Communication' Registration Form', available on the website of the Company www.tainwala.in therein and any member holding share(s) in electronic mode can register/ update e-mail address with espective Depository Participants ("DPs").

The Company has entered into an agreement with Linkintime for facilitating voting through electronic means, as the authorized agency for conducting of the AGM and for providing e voting facility. Members can cast their vote online from Friday, September 22, 2023 at 9.00 a.m.

(IST) and ends on Monday, September 25, 2023 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting nodule shall be disabled by Linkintime for voting thereafter Only those Members, whose names appear in the Register of Members/ Beneficia Owners as on the record date (cut-off date), i.e., September 18, 2023 will be entitled to

avail the facility of remote e-voting. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will rema closed from September 20, 2023 to September 26, 2023 (both days inclusive).

Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members wh attend the AGM and who have not already cast their vote.

Shareholders/ Members who have voted through Remote e-Voting prior to the Annua General Meeting will be eligible to attend/ participate in the Annual General Meeting hrough InstaMeet. However, they will not be eligible to vote again during the meeting. n case of joint holders, the Member whose name appears as the first holder in the order of names as per the Register of Members of the Company as on the cut-off date will be

entitled to vote during the AGM. Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e-voting

during the AGM In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may ser

an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175. For Tainwala Chemicals and Plastics (I) Limited Sd/-

Aarti Parmaı Company Secretary & Compliance Officer

धूत इंडस्ट्रिअल फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L51900MH1978PLC020725 साआवश्यः . ६३ । उपणाना १ ३ र १ - ६०० २२ १ नोंदणीकृत कार्यालय : ५०५, रहेजा संदर, १२४, रामिस पाईंट, मुंबई ४०० ०२१. ई-मेल : cosecdifl@gmail.com संकेतस्थळ : www.dhootfinance.com दूष्ध्वनी क्रमांक : (०२२) २२८४ ५०५०, २२८३ ५१५२ फॅक्स : २२८७ ११५५

याद्वारं कळाविष्णात येते की, कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एवीएम') माळवार, दिनांक २६ सटेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दूसारी
२,३० वाबता, विहरीओ कॉन्फरिनिमा ('हार्सी)/अबन मानवाप्राम इक्साव्य भागवों ('ओएडीएम') जांच्या माण्यानाट्व वार्षिक सर्वसाधारण सर्थेची सूचना
दिसांकी १६ में २०२३ माणे न्यूद केलंका विषयानुसार, कंपनी करावा २०१५ ('काल्या) भागीय आवश्यक ता तारुंद्री तेष्ठी स्वास्त वाचा आंजांकां कालिक्यात आतंत्री विधिय निवाय आणि कॉपीट व्यवस्त पंतालय बांची जागी केले सामाच्य परिपक्क दिनांकीत ५ मे २०२० त्यासह वाचा परिपक्क दिनांकीत ए प्रिणेत २०२०, आणि परिपक्क दिनांकीत १३ एप्रिल २०२० आणी १६ उत्तेष्ठीत २०१५ आणी ६० में २०२९ जी कारियः व्यवस्त पंतालय वार्षान्य काली केली आतंत्र ('प्यासीम एरिपक्क) आणि सेवी परिपक्क दिनांकीत १२ में २०२० आणि १५ जानेवारी २०११ रहतेच १३ में २०२२ चांच्या अनुसार पंतालय

केती आहेत ('एससीए परिपत्रक') आणि सेवी परिपत्रक दिगंकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ तसेच १३ मे २०२२ यांच्या अस्तार पेच्यात वेचार आहे. वार्षिक संसेक्सारण कार्यचा सूचनेवा एक भाग असलेला विलोध वर्ष २०२२ - २३ कतिलाचा वार्षिक अहावाल, संवालक चांचा अहवाल, लेखा परिक्रक वांचा अहवाल आणि लेखा परिक्रित वांचा २०३० मार्च २०३२ तो संस्थलचा आणिक वांचा आहात लांचा प्रकारण, लेखा सम्मागणपादांच्या ई-मेल तप्तिला पाठिकणात आलेली आहेत व्याचे ई- मेल तप्तिला नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत तसेच कंपनीचे संकेतस्थळ अफ्फर्स.olbootfinance.com येथे अवकील कंत्रले आहेत.
बत्तीलामणे प्रत्यालक आणि लेखा पीठक कंपनीचे संकेतस्थळ अफ्फर्स.olbootfinance.com मेथे अवकील कंपनीच संवलक पाठिक कंपनीच संवलक अहात सेवी परिवर्ण कंपनीच संवलक अहात सेवी परिवर्ण कंपनीच सेवी परिवर्ण कंपनीच सेवी परिवर्ण कंपनीच संवलक कंपनीच संवलक अहात सेवी परिवर्ण कंपनीचे परिवर्ण कंपनीचे प्रतिक्ष कंपनीच ताती विकाल कंपनीच संवलक अहात सेवाल कंपनीच संवलक अहात साथ कंपनीच संवलक कंपनीच अहित संवलक कंपनीच संवलक कंपनीच संवलक कंपनीच संवलक कंपनीच प्राण्यालक कंपनीच प्राण्यालक कंपनीच संवलक कंपनीच संवलक कंपनीच संवलक कंपनीच संवलक कंपनीच प्राणक कंपनीच कंपनीच प्राणक कंपनीच प्राणक कंपनीच प्राणक कंपनीच प्राणक कंपनीच क

र्गार्षिक अहवाल, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान सूचना इलेक्ट्रांनिक माध्यामातून प्राप्त करण्यासाठी, ज्या सभासदांनी ोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी ई-मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी कृपया खालील प्रक्रियेची नोंद घ्यावी.

१) ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांनी आपले ई-मेल तपशील त्यांचे संबंधित डीपी

... सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी-पीओडी-१/सीआयआर/२०२३/३७ दिनांकीत १६ मार्च २०२३ च्य केवाबती पत्रे तसेच त्यासर स्वयागणस्वातांना चुटना अजा सर्वे सम्प्राणपास्त्रांना पोस्टाच्या गाय्यासूट निर्मीयत करणात आल्या आहेत हा सम्प्राण्य कंत्रचीते सम्प्राण प्रत्यव स्वयाज वरस्य अहित तस्त्र प्रयाणे नमूद केल्याच्या आसी आजपात वित्ती ती संती की संवीपत कींत् त्याच्या पृथवें आव कामराद्राणंत्र्या सर त्याचा तथातीत केवाबती पत्रात देणात आता आहे, तो आदर्शिए (विकेट राद्या) योना साद्र करणा.

कारायां केचना १० आणि त्यास वाच कंपनी (व्यवसाय) अपका आपका अपका आपका आपका आणि आणा । तुक रूपयाना साथ मान्यामा तु कारायां केचना १० आणि त्यास वाच कंपनी (व्यवसाय आणि प्रशास) नियम १० १४ चा नियम १० आणि वार्ची करेकी कप्यामा आलेला नुसारणा यांना अनुस्तन, त्रेक्च केकेटीयल स्टेडबर्ज-२ आणि सेवी (सिटिंग) आणितांशक औड डिक्लांश्चेत (क्षावसांख्य) नियम २०१५ चा नियम १५ (सेवी सिटिंग) एचुंटेसमा) वांना अनुस्तर-, कृषया नींट प्रयाची की : वार्षिक सर्वसायण समेच्या सूचनेत नाम् केलेल्या सर्व विवसीय आपनाच्या सामान्य स्वाच स्वाच वांचा वांचा केसी ई-स्वत्वनाची सुविधा उत्तर केसी क्षावसांचा क्षावसांचा कामान्य स्वाच सामान्य स्वाच वांचा वांचा केसी ई-सव्याची विधा अत्याच करून देत आहे. विधावसीय मादाना हे स्वेच्यानिक स्वावता वांचा वांचा केसी इन्हिंग क्षावसांचा क्षावसांचा कामान्य स्वाचा स्वाच स्वाचा कामान्य स्वाचा स्वाचा स्वाचा स्वाचा स्वाचा स्वाचा स्वचाया स्वचया स्वचाया स्वचया स्वचाया स्वचा ासदांचे ई-मेल तपशील आमच्याकडे नोंदणीकृत आहेत. तसेच दूरस्य ई-मतदान सबिस्तर सूचना आणि माहिती वार्षिक सर्वेर ली आहे. कंपनीच्या सभासदांनी कृपया खालील प्रमाणे नमूद केलेल्या बार्बीची नोंद घ्यावी :

बडावर्तन आंड अस समास्य वार्षिक सर्वामाण समिता उमास्य तारू कराता मात्र तथाना वार्षिक सर्वामाणा समित पूता मदान करता चणा नाति.
वर्षिक सर्वामाण मध्येण्या सूचेन यह केला विश्वास भावत करणासात्री समाध्या वर्षिक सर्वामाणा स्थान पुत्त मदान करता चणा नाति है।
१९ सर्वेच २०१३ निर्माणित करणाया आती आहे. जा व्यक्तिचे नाव कर आहे तार्षिक गेची करणीच्या समास्य नांद पृत्तिकेत किता द्विणादियां वार्षी तथा केला केला है।
तथा केला प्रकार समाध्यी मालकांका मात्र पृत्तिकेत नांद आहे. केवळ आग व्यक्ती दूपर्व ई-मदान सृष्टीमा किता वार्षिक सर्वामाणा स्थान किता केला देव प्रकार करणायां कर

ई-मतदान प्रक्रिसेस्पर्धात कोणताही प्रश्न किया शंका असत्यास कृष्या एतएसडील यांचे संकेतस्थळ <u>https://evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध असलेरे हेल्प औड एक ए क्यू पहाले.

बाद्वारे अमेरी सृचित करण्यात येते की, काल्याचे कलम ९१ त्यामह वाचा त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम तमेच मेनी लिस्टिंग रेम्युलेश ४२ अनुसार कंपाचेब सभावद नींट पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार, दिनांक २० सप्टेंबर २०२३ ते मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२ (दोन्ही दिवस घरून), या कालावधीत बंद राहतील.

वार्षिक सर्वताधाण सभेची सुचन कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताच्या संपूर्ण वार्षिक अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dhootlin</u> <u>com</u> येथे फायनान्त्रिअल औंड डिस्क्लोजर विभागात उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि तो डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असेल -4-मत्तरमानंदर्गातील अंकांचे मिसम करण्यासाठी जवाबदार काकीचा संपर्क तपशील : संपर्क क्वकी : १. मेसर्व निक इन टाइम प्रडिशा प्राप्तवेट लिफिटेर नि-मेल : <u>mr.heipdeskinknime co.in</u> (कंपनीचे पेकदार आणि श्रीकर ट्रान्यर एवंदश) सी २०२, २५० पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पीधा पूर्व - ५०० ०२३ में ना : <u>mr.heipdeskinknime.co.in</u> पूर्वमति कामक: २५ २२ १२ १८ ६० १८० एक

वार्षिक वर्षसाधाण सभेच्या हात्यान डिडिटल मतहान पहलीने मतहान करणासाठी डिडिटल मतहान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि समाप्तद वार्षिक वर्षसाधाण समेत उपस्थित असतील आणि लानी वार्षिक संस्थाराण समेच्या पूर्वी दृश्य ई-सतहान पहलीया असती करून सतहान इक्त बनावलेला मार्डे असे समाप्तद वार्षिक वर्षसाधाण समेच्या प्रधान ई-सतहान पहलीने मतहान करणासठी पाउ असतील.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूसस्थ इ मतदान पद्भतीचा अवतंत्र करून मतदानाचा हक्ष बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्भतीने ई-मतदान करता येणार नाही.

अारनाय पह शकताल भाव त्याना आपक कथनाधायण सामच्या हम्मादान पहलान इ-मादान महता वचात नहीं. हम्पादान इति वचात नहीं व दृष्य ई-मादान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरमान होणारी ई-मादान प्रक्रिया योग्य आणि चारहर्शक पहलीने प्रेणात वाजी वाजी छानर्ने करण्यासाठी छाननी अधिकती वर्णु औमती इसा आह, कंपने सिक्टरी इन प्रेणिटस, (समासद क्रमांक १३-१२-१) सर्टिफिक्ट ऑफ प्रेणिटस क्रमांक १५-१० वाणी पित्र यांची पित्रकी करण्यात आही आहे, ई-मादानाचे विकाल वार्षिक संसंसाधारण समेचे कामकाज संस्थानंत १८ तासांत कंपनीचे आध्य किंवा त्यांची पित्रक केलेली बोजाती प्रोण्यतन क्यांची व्यंचाकदून वाहीर करण्यात येतीत. सदील निकाल हे कंपनीच संस्थेतनस्थळ येथे प्रकाशित करण्यात येतीत आणि त्यांची माहिती यांच्याकटे सादर करण्यात येदेल.

एव्हरेस्ट कान्टी सीलिंडर लिमटेंड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी क्र.:०२२-४९२६८३००/०१,

फॅक्स:०२२-४९२६८३५४, वेबसाईट:www.everestkanto.com, ई-मेल:investors@ekc.in, सीआयएन: एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शूक्रवार २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) च्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सहकार मंत्रालय व भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ यांचे लागू परिपत्रकानुसार ४४व्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता अन्य इतर परिपत्रक अर्थात सर्वसधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एकत्रित एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ या आवश्यक परिपत्रकानसार ४४वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना २९ ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत.

४४वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज्स अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर आणि कपनीचे निबधक व भागहस्तातर प्रतिनिधी लिव इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४, वेळोवेळी सुधारितप्रमाणे नुसार ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करावयाचे ठरावांवर मतदान (रिमोट ई-वोटिंग) . करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. विद्युत मतदान प्रणालीने मतदान करण्याची सुविधा ४४व्या एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये मत देता येईल.

कंपनीने ई-वोटिंग स्विधा देण्यासाठी सीडीएसएलची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे. ई-वोटिंगबाबत माहिती व सचना सदस्यांना ई-मेलने पाठविली आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोट ई–वोटिंगची माहिती ४४व्या एजीएम सचनेत आणि कंपनी व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर सदस्य ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापूर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान यजरआयडी व पासवर्ड वापरावा.

रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध होईल. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे. गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे

सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंत सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. ज्या व्यक्तीचे नाव शुक्रवार, दिनांक १५

सप्टेंबर, २०२३ रोजी सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेवीच्या तारखेपासून ठेवीदारांनी राखुन ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदविले गेले असेल त्यास २२ सप्टेंबर, २०२३ रोजी होणाऱ्या ४४व्या एजीएममध्ये सहभागी होऊन रिमोट ई-मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्क असेल. ४४व्या एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-वोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी खालील संपर्क तपशील पहावा.

श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल)

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फिचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर

परळ (पुर्व), मुंबई-४०००१३., ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे:

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरीसह आवश्यक दस्तावेजांसह लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर नमुना आयएसआर-१ (कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर उपलब्ध) सादर करून त्यांचे ई-मेल नोंद करावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की,

त्यांनी त्यांचे डिमॅट खाते सांभाळणारे ठेवीदार सहभागीदाराकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे. ई–मतदानाची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मंडळाने **श्री. आशिष के. भट्ट,** सराव कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएममधील ई-मतदान/ मतदानाचा निकाल ४४वी एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल स्क्रटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइटवर सीडीएसएलच्या

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेले संबंधित नियम आणि ब्राइख चे विनियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार २२ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.

वेबसाइटवर टाकले जातील आणि स्टॉक एक्स्चेंजला कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सचीबद

सभासदांनी लक्षात ठेवावे की बोर्डाने, २९ मे, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत, आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहुन प्रति शेअर रु.०.७० च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांशाच्या उद्देशासाठी रेकॉर्ड तारीख शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ आहे. सभासदांनी आगामी एजीएममध्ये मंजूर केल्यानंतर, टीडीएसच्या निव्वळ २७ सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा नंतर, ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांच्यासाठी विविध ऑनलाइन हस्तांतरणाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्व एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड सही/-

ठिकाण: मुंबई

(M. No. A51702)

Place: Mumbai Date: 31.08.2023 दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२३

विशाल तोतला कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

Joint Mamlatdar IVof Bardez Seal Mapusa, Goa

which the suitable order under the provision

RC shall be issued by the certifying office

क्षेत्रातील धुरीण, संशोधक,

सेवा, प्रशासन,

पिढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

युनायटेड व्हॅन डर हॉस्टे लिमिटेड सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालयः ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४९०२०८,

महाराष्ट्र, भारत. दूर.: 0२२-२७४१२७२८/२९,

ई-मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी) च्य सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.००वा. भाप्रवे भागधारकांना ई-मेल केलेल्या ३६व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे आणि जे कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या <u>(https://</u> instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्य लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहका मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/ २०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२ व १०/२०२२ अनुक्रमेहक दिनांक ८ एप्रिल २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१, दिनांक ८ डिसेंबर, २०२१, दिनांक १४ डिसेंबर, २०२१, दिनांक ५ मे, २०२२ व दिनांव २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३६वी एजीएम संपन्न होईल. एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्यत प्रती. कायद्याच्या तरतुदीनुसार एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहुवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेंअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक

च्या (https://instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणे: भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत (ज्याकरिता कंपनीने त्यांचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ची सेवा घेतली आहे) सहभागी होता येईल. संपूर्ण तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित भागधारकांची गणसंख्या

व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल)

उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ई-मेलचे नोंद करण्यास भागधारकांना आवाहन: ज्या भागधारकांचे ई-मेल नोंट नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंट करावेत १. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांना विनंती आहे की, कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोट करावेत. ई-मेल नोंट करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे.

एजीएमपुर्वी ठरावावर मत देण्याची पद्धत:

कंपनीने एजीएम सचनेत नमद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग). डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारी आणि ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत अशांकरिता संपूर्ण तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे. सर्व तपशील कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पस्तक बंद करणे: बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट)

पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील. सदर नमना सादर करण्यात काही प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी कपय rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: 0१.0९.२0२३

Mutation Case No: 88435 Village: Colvale Subodh Vijaykrishna Khalap 2. Swaral Subodh Khalap, both Flat No. 50/3, Saraswat Suliding, S. S. Rao Road, Near Income Tax

Office, Parel East, Opp. Meghwadi Lalbau Numbai, Maharashtra 400012 Applican I. Ahilyabai Saba alias Shaba Khalap 3. Durgaprasad Vijaykrishna Khalap 3. Kesha /ijaykrishna Khalap 4. Sandip Vijaykrishr halap 5. Shraddha Durgaprasad Khala inalap 9, Siriaduria Durgapiasad Kiralai Shreya Siddhesh Khalap 7, Siddesi shashikant Khalap 8, Snehal Kehsav Khalal , Subhada Shashikant Khalap 10, Shabi salkrishna KhalapOpponents PUBLIC NOTICE

To all Opponents / Legal Heirs / any other Whereas the applicants Subodh Vijaykrisl

Khalap and Swarali Subodh Khalap, both Fla No. 50/3, Saraswati Building, S. S. Rao Road lear Income Tax Office, Parel East, Opp Neaf intcome lax office, Parel East, Opp. Meghwadi Lalbaug, Mumbai, Maharashtra 400012, has applied for mutation under section 96 of L.R.C. 1968 to include their names in occupants column under Sy. No. 24/1 of Village Colvale, Taluka Bardez after deleting the existing name of Saba alias Shaba Balkrishna Kelata, francascapatha column. Khalap from occupants column as per nventory proceedings No. 313/2022/G passed n the Court of Civil Judge Junior Division G

And whereas, the notices in Form no. ere served to all the interested parties b egistered A/D. However some A.D. car eturned back with the postal remarks "Part expired /Party Left /Not Known/Address of Station" and he do not know the detaile ddresses of the Legal Heirs and whereabout f the interested parties. And whereas, the applicant has prayed vic

application for substitute service, boublication of public notice in any one dail newspaper as required under Order V Rul 20(1A) of C.P.C. as the applicant does not service. know the legal heirs and the addresses of the terested parties. All the interested parties are hereby give ne notice of the said mutation entry ar alled upon to submit to me their objections any to the mutation entry within 15 days fro the date of publication of this notice failing



सही/

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

जगमीत सिंग सभरवाल

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२७०६०७